

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ ९०/२०१६  
 दिनांक : १२/०२/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १७/०२/२०१६ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १७/०२/२०१६ रोजी दुपारी २.०० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात  
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण  
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.  
 मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
 कार्यपत्रिका क्रमांक - ११

दिनांक : १७/०२/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १७/०२/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

दिनांक ०३/०२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १०) सभावृत्तांत कायम करणे.

.-----

विषय क्र.१) मा.महापालिका सभा ठराव क्र.१२०६ दि.२०/१०/२०११ व मा.आयुक्त यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१८८/२०१२, दि.०४/०७/२०१२ मध्ये नमुद केलेप्रमाणे मा.आयुक्त यांचेकडील दि.२२/१०/२०१२ चे मान्य प्रस्तावानुसार खेळाडू दत्तक योजने अंतर्गत खेळाडू निवड व खेळाडूंना लाभ देण्यासाठी समिती नेमलेली आहे. त्यानुसार क्रीडा विभागांतर्गत खेळाडू दत्तक योजना २०१५-१६ (चौथी बॅच) चे अर्जावर निर्णय घेणेकामी मा.सहा.आयुक्त (क्रीडा) यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/७/कावि/५७४/२०१५, दि.२७/१०/२०१५ नुसार क्रीडा अधिकारी, खेळाडू दत्तक योजना प्रमुख व संबंधित खेळाचे क्रीडा पर्यवेक्षक यांनी प्रस्तावात नमुद एकूण ५१ अर्जांपैकी ३४ खेळाडूंचे अर्ज पात्र करून खेळाडू दत्तक योजना २०१५-१६ करीता लाभ देणेस व त्याकामी येणा-या र.रु.८१,३२,४००/- चे खर्चास व सदरचा खर्च "खेळाडू दत्तक योजना" या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/९०/२०१६  
 दिनांक : १२/०२/२०१६ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.